

Date: July 30, 2020

To,
The Manager Listing, **Bombay Stock Exchange Limited**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Fort,
Mumbai – 400 023

To,
The Manager Listing,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Plot no. C/1, G Block,
Bandra-Kurla Complex
Bandra (E), Mumbai - 400 051

Subject: News Paper Clipping regarding record date

Dear Sir / Madam,

Pursuant to SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the "Regulations"), enclosed herewith please find copy of newspaper clipping of notice of intimation of record date for 2nd Interim Dividend 2020 published in Business Standard - English and Navshakti – Marathi on July 30, 2020

This is also being made available at the website of the Company i.e www.hexaware.com

Thanking you,
Yours faithfully,
For **Hexaware Technologies Limited**

Gunjan Methi Company Secretary



Ambani's aide PMS Prasad pledges 94% of his shares

n a curious move, Reliance Industries' (RIL) executive director and Mukesh ▲ Ambani's trusted aide PMS Prasad (pictured) pledged 600,000 shares of the company last month, which is 93.75 per cent of the total shares he owns in RIL.

Prasad owned a total of 640,000 RIL shares and his compensation stood at ₹11.15 crore in FY20.

Typically, professional corporate executives pledge shares when they need to raise cash to exercise stock options in the company's shares or invest the money elsewhere.

Neither Prasad nor RIL responded to Business Standard's queries on the reason for the pledge.

According to stock exchange filings, Alok Agarwal, chief financial officer (CFO), RIL, had pledged 1.44 million shares in September 2019 and revoked the pledge on 940,000 shares even as he pledged another 225,000 shares last month. He acquired a little over 100,000 shares through the rights issue last month.

Interestingly, Prasad's last trading activity, prior to the pledge was in September 2017, when he sold 136,666

HDFC Bank's managing director (MD) Aditya Puri, who was recently in

QUICK VIEW



PMS PRASAD OWNED A TOTAL OF **640,000 RIL SHARES**

HIS COMPENSATION STOOD AT **₹11.15 CR** IN FY20

PRASAD'S LAST TRADING ACTIVITY, PRIOR TO THE PLEDGE WAS IN SEPTEMBER 2017, WHEN HE SOLD **136,666 SHARES**

HE IS CONSIDERED AS ONE OF RIL'S SENIOR-MOST **EXECUTIVES, OFTEN CREDITED** FOR THE JAMNAGAR REFINERY **COMPLEX ESTABLISHMENT**

the news for exiting 95 per cent of his stake in the bank, had also pledged his shares in 2018 and 2019 to exercise stock options.

Prasad is considered one of RIL's senior most executives, often credited for the Jamnagar refinery complex establishment and later steering RIL's gas business ambitions.

the last four months. On March 27, the

stock was trading at ₹1055.9 per share. RIL on Wednesday, closed at ₹2095.85 a share on BSE. The company has been on a stake sale spree for its digital business Jio Platforms, with minority stakes sold to global giants such as Google, Facebook and a slew of financial institutions.

RIL has so far raised a total of ₹2.13 trillion through the combined invest-RIL's shares have nearly doubled in ments in Jio Platforms, a rights issue, and investment by BP.


YES Bank issues possession notice for RInfra headquarters, other assets

Mumbai, 29 July

Private sector lender YES Bank has issued possession notice for several properties belonging to Reliance Infrastructure (RInfra), including its headquarters, after the company failed to repay its debt worth ₹2.892 crore.

RInfra's headquarters is located in Santacruz East, Mumbai, and the other properties include two floors in Nagin Mahal, near Churchgate. In a notice dated July 22, YES Bank said it had issued notice to RInfra under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securities Interest (Sarfaesi) Act to recover dues, and warned the public against dealing in these properties.

YES Bank has an exposure



Ambani group. A host of other companies, including DHFL, Crompton Greaves, Zee Group, have failed to repay their debt to VES Bank as well

In May, YES Bank's auditor continue as a going concern.

of ₹12,000 crore to the Anil had pointed out breaches of several Reserve Bank of India norms and loan covenants by the private bank in financial year 2019-20, which, it said, impacted the bank's ability to

results stated that the bank had to make an additional provision of ₹15,422 crore for the period ended December 2019.

The bank, now under a new management, had to be bailed out by the State Bank of India and Life Insurance Corporation of India with a fund infusion of ₹10.000 crore.

Last week, it raised ₹15,000 crore through a follow-on public offer to a group of investors at the rate of ₹12 a share. On Wednesday, YES Bank's shares fell below the FPO price to ₹11.75 a share.

Interestingly, Ambani has already admitted in the UK High Court that his net worth is zero and will not be able to pay dues of another group firm, Reliance Communications. But the UK High Court has asked Ambani to pay \$717 million to Chinese banks or face action

HEXAWARE

Hexaware Technologies Limited

Regd. Office: Bldg 152, Millennium Business Park, Sector III, A Block, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai - 400 710. Phone: 022-4159 9595; Fax: 022-4159 9578 Website: www.hexaware.com; E-mail: Investori@hexaware.com CIN: L72900MH1992PLC069662

NOTICE

Notice is hereby given pursuant to the provisions of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and section 91 of the Companies Act, 2013 that the Board of Directors of the Company have fixed Friday, August 07, 2020 as the Record Date for ascertaining the list of shareholders entitled for the 2nd Interim Dividend 2020 of ₹ 1.50/- (75%) per equity share of ₹ 2/-, declared at the Board meeting held on July 28, 2020. The aforesaid intimation is also available on website of National Stock Exchange of India Ltd (www.nseindia.com), BSE Ltd (www.bseindia.com) and on website of the Company at http://hexaware.com/investors/

For Hexaware Technologies Limited

Place: Navi Mumbai Date : July 30, 2020

Gunjan Methi Company Secretary



Regd. Office: Plots No. B-12 to B-15, Phase II, MEPZ-SEZ, Tambaram, Chennai 600045, India, Phone No.: +91-44-42298199

Website: www.igarashimotors.com, Email: investorservices@igarashimotors.co.in CIN: L29142TN1992PLC021997

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors will be held on Tuesday, 4th August 2020 through audio visual means, to consider and approve the Un-audited financial results of the Company as per IndAs format for the first guarter ended 30th June 2020. A copy of the said notice and Un-audited Financial Results shall also be available on Company's website at www.igarashimotors.com and also on Stock Exchange's website at www.bseindia.com and www.nseindia.com

FOR IGARASHI MOTORS INDIA LIMITED

Place: Chennai P.Dinakara Babu Date: 28.07.2020 Company Secretary

Dr. Reddy's

Extract of unaudited financial results of Dr. Reddy's Laboratories Limited and its subsidiaries for the quarter ended 30 June 2020 prepared in compliance with Indian Accounting Standards

	All amounts in Indian Rupees millions						
		Consolidated					
6.		Quarter	Year	Quarter			
SI.	Particulars	ended	ended	ended			
No.		30.06.2020	31.03.2020	30.06.2019			
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)			
1	Total Income from Operations	44,265	175,170	38,582			
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	9,005	18,857	8,693			
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,005	18,857	8,693			
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5,946	20,260	6,765			
5	Total Comprehensive Income for the period	6,728	19,610	6,472			
6	Equity Share Capital	831	831	831			
7	Reserves (excluding Revaluation Reserve)		155,157				
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 5/- share						
	Basic	35.87	122.22	40.81			
	Diluted	35.78	121.99	40.74			

SI. No.	Particulars	Quarter ended 30.06.2020 (Unaudited)	Year ended 31.03.2020 (Audited)	Quarter ended 30.06.2019 (Unaudited)
1	Total Income from Operations	32,444	118,504	25,087
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	13,617	27,758	6,930
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13,617	27,758	6,930
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,502	29,377	5,481
5	Total Comprehensive Income for the period	9,733	28,941	5,441
6	Equity Share Capital	831	831	831
7	Reserves (excluding Revaluation Reserve)		151,088	
8	Earnings per share (in Rupees) per Rs. 5/- share		,	
	Basic	57.31	177.23	33.06
	Diluted	57.18	176.88	33.01

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website: www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website: www.drreddys.com
- The unaudited results have been reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 29 July 2020.

By order of the Board For Dr. Reddy's Laboratories Limited

Hyderabad 29 July 2020

Co-Chairman & Managing Direcor

Dr. REDDY'S LABORATORIES LIMITED

Regd. Office: 8-2-337, Road No.3, Banjara Hills, Hyderabad - 500 034, Telangana, India CIN: L85195TG1984PLC004507, Tel: 91 40 4900 2900, Fax: 91 40 4900 2999 email: shares@drreddys.com, website: www.drreddys.com



CARBORUNDUM UNIVERSAL LIMITED



CIN: L29224TN1954PLC000318 Registered Office: 'Parry House', No.43, Moore Street, Chennai - 600 001 Tel: +91-44-30006161 Fax: +91-44-30006149;

Email: investorservices@cumi.murugappa.com Website: www.cumi-murugappa.com

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

				(₹ Lakhs)
SI.		Quarter ended	Year ended	Quarter ended
No	Particulars	Unaudited	Audited	Unaudited
		30.06.2020	31.03.2020	30.06.2019
1.	Total income from Operations	44958	259897	67140
2.	Net profit for the period before tax, non-controlling interests and profit from joint ventures and associate.	2556	33277	7181
3.	Net profit for the period after tax, non-controlling interests and profit from joint ventures and associate.	1973	27242	5277
4.	Total Comprehensive Income for the period after non-controlling interests [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	7092	21625	6515
5.	Equity Share Capital	1894	1894	1892
6.	Reserves excluding revaluation surplus	(as o	183704 f 31st March 2	2020)
7.	Earnings per share (Face value of Re.1/- each) - not annualised - Basic - Diluted	1.04 1.04	14.39 14.38	2.79 2.78

- 1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly Financial Results are available at the website of the Company: www.cumi-murugappa.com and Stock Exchanges: www.bseindia.com &
- 2 The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held

orrotary 25, 2525 and were subjected to a minited review by the statutory Addition	3 of the Company.			
Summary of Key Standalone Unaudited Financial Results is as follows:			(₹ Lakhs	
	Quarter ended	Year ended	Quarter ended	
Particulars	Unaudited	Audited	Unaudited	
	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	
Total income from Operations	23809	165119	43066	
Profit before Tax	1060	23954	6182	
Profit after Tax	1050	19132	4508	
Total Comprehensive income	1055	47000	4000	

- 4 The step down subsidiary M/s.Foskor Zirconia Pty Limited, South Africa [FZL] has incurred a loss of Rs. 422 Lakhs for the period ended June 30, 2020, out of this Rs. 215 Lakhs has been considered in the Group consolidated financials, being share of the Parent. The Board of FZL is monitoring the business performance and will initiate suitable measures in due course No adjustments are necessary to these financial statements in this regard.
- 5 In July 2020, the Company's wholly owned step down subsidiary, M/s.Thukela Refractories Isithebe Pty Limited, South Africa (TRI), (subsidiary of M/s. CUMI International Limited, Cyprus) ceased its status consequent to the approval of its voluntary de registration by the Companies and Intellectual Property Commission (CIPC), South Africa.

The Covid 19 pandemic is unprecedented and measures to contain it has caused significant disturbances and slow down of economic activity. The Group's operations & Consolidated financial results for the quarter have been adversely impacted due to scaling down / suspension of operations across all plants due to supply chain constraints, shortage of workforce and various safety measures taken across all areas of operations. The operations were resumed gradually and will take time to stabilise, as the situation continues to be still evolving. The Group has relied on the available information and assumptions, as at the date of approval of these financial results, to arrive at its estimates. The Group continues to monitor the economic effects of the pandemic while taking steps to improve its execution efficiencies and the financial outcome.

July 29, 2020

For Carborundum Universal Limited



RAIL VIKAS NIGAM LIMITED

Registered office: 1st Floor, August Kranti Bhawan, Bhikaji Cama Place, R. K. Puram, New Delhi, South Delhi -110066

E-mail: investors@rvnl.org Website: www.rvnl.org; CIN: L74999DL2003G01118633 EXTRACT OF STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON MARCH 31, 2020

			Standalone						Consolidate	d	
SI.	Particulars		Quarter Ende	d	Year	Ended	Quarter Ended		Year I	Ended	
No.	Failiculais	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019	31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020	31.03.2019
NU.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1.	Revenue from Operations	4,22,067.49	3,69,926.50	3,41,844.49	14,53,057.97	10,06,007.06	4,22,067.49	3,69,926.50	3,42,705.56	14,53,057.97	10,06,868.13
2.	Other Income	5,657.92	7,385.76	6,219.09	26,557.86	27,263.21	5,661.33	7,387.34	6,221.86	24,568.45	25,524.19
3.	Total Income	4,27,725.41	3,77,312.26	3,48,063.58	14,79,615.83	10,33,270.27	4,27,728.82	3,77,313.84	3,48,927.42	14,77,626.42	10,32,392.32
4.	Net Profit/ (Loss) Before Tax	24,875.07	27,986.63	22,815.32	99,084.03	75,831.26	29,879.23	18,541.32	23,371.22	95,431.66	83,948.26
5.	Net Profit/ (Loss) After Tax	19,730.31	19,793.60	18,583.91	78,985.97	60,658.65	24,734.15	10,348.15	19,139.78	75,332.27	68,774.35
6.	Exceptional items			1,242.35		1,242.35			1,242.35		1,242.35
7.	Total Comprehensive Income/(loss) for the period/year	-161.95	-32.04	-154.36	-204.95	-154.16	-161.27	-32.03	-154.36	-204.27	-154.02
8.	Paid Up - Equity Share Capital (Face Value @ Rs.10 per share)	208502.01	208502.01	208502.01	208502.01	208502.01	208502.01	208502.01	208502.01	208502.01	208502.01
9.	Other Equity (Excluding Revaluation Reserve)(As per Audited Balance Sheet)				2,41,474.58	1,65,373.50				3,03,087.91	2,31,054.85
10.	Earning Per Share (EPS)										
10.1.	Basic (Rs.)	0.95	0.95	0.89	3.79	2.91	1.19	0.50	0.92	3.61	3.30
10.2.	Diluted (Rs.)	0.95	0.95	0.89	3.79	2.91	1.19	0.50	0.92	3.61	3.30

- The above Standalone & Consolidated financial results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 29th July, 2020 and have been audited by Statutory auditors of the company. The Statutory auditors have expressed an
- unmodified opinion. Figures of last quarter are balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the third quarter of the relevant financial year.
- The Standalone & Consolidated financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) amendment Rules, 2016 and other recognized accounting practices and policies to the
- The Company as well as Group operates in a single reportable operating Segment' Development of Rail Infrastructure'. Hence there are no separate operating segments as per with Ind AS 108 -Operating
- Adoption of new accounting standard on Leases Ind AS 116" The Company has adopted Ind AS 116 'Leases' effective 1st April 2019, using modified retrospective
- approach and therefore the comparatives have not been restated. On the date of initial application, the lease liability has been measured at the present value of the remaining lease payments and Right of use assets has been recognized at an amount equal to the lease liabilities. Application of Ind AS 116 does not have any material impact on the financial results of the Company
- Section 115BAA has been inserted in the Income Tax Act, 1961 vide Taxation laws (Amendment) Ordinance, 2019 issued on 20th September 2019 which enables domestic companies to exercise a non reversible option to pay corporate tax at reduced rates effective 1st April 2019 subject to certain conditions. The Company as well as Group are currently evaluating this option. The BoD has recommended a Dividend of Rs. 1.14 per equity share on face value of Rs. 10/- per equity
- share for the financial year 2019-2020, subject to the approval of the shareholders at the AGM
- Due to outbreak of COVID-19 globally and in India, in view of the Management assessment, likely impact on the business of the Group is only for short term and no medium to long term risks is perceived which

- will have an impact on Company's ability to continue as a going concern. In 2019-20, there was no significant impact on financial performance of the Company. However a provision Rs. 50 Crores on count of contingencies due to pandemic COVID 19 , as quantum / size of damage is not known is made. Based on the internal and external information upto the date of approval of these financial statements, the company expects to recover the carrying amount of its assets, investments, trade receivables, contract
- The Group has assessed the impact of COVID-19 on financial and physical performance in 2020-21, which may be due to (i) provision of inadequate funds, (ii) unavailability of labourers and goods during lock down period. (iii) impact of restrictions on transportation etc., impact so assessed is not muc
- Further, considering the Company's business plans and the assurance of the Ministry of Railways to provide adequate funds for project execution in 2020-21, the Management do not foresee any uncertainty in continuing its business operations. However, Company will continue to monitor developments to identify significant uncertainties relating to business operations in future periods.
- Figures for the previous periods / year have been re-grouped / re-classified / re-casted to conform to the classification of the current period / year.
- The Audited Accounts are subject to review by Comptroller and Audit General of India under section 143(6) of Companies Act 2013.
- The above is an extract of the detailed format of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2020 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The complete format of the Financial Results is available on the Stock Exchange(s) websites at www.bseindia.com, www.nseindia.com and on Company's website www.rvnl.org.

For and on behalf of Rail Vikas Nigam Limited

Place: New Delhi Pradeep Gaur Dated: 29.07.2020 **Chairman & Managing Director** DIN:07243986

CHANGE OF NAME

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM SAIYED REHAN SAIYED ISMAIL TO REHAN ISMAIL SAYED AS PER GAZETTE. ADD: 03, SARA HOUSE 2ND FLOOR HALL VILLAGE ROAD. NR. KOTHARI JEWELLERS, KURLÁ (WEST) MUMBAI-70

I HAVE CHANGED MY NAME FROM AHMED SALIM SHAIKH TO AHEMED SALIM SHAIKH AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SIULING ALIAS ROCHELLE HO TO SIULING ROCHELLE HO AS PER DOCUMENT.

DOCUMENT.

SANGEETA RAMESH KRIPALANI AS PER DOCUMENT. CL-620 C I HAVE CHANGED MY NAME FROM ASHABI ABDUL RAZAK BAWASHA SHAIKH TO ASHABI ABDUL RAZAK

PURPOSES. I HAVE CHANGED MY NAME FROM MOHAMMAD YOUNUS MOHAMMAD IDRIS KHAN TO MOHAMMED YUNUS MOHAMMED IDRIS KHAN AS PER MAHA.

18/03/2020.

MAHARASHTRA GAZETTE NO CL-821 (M-205360).

DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM SHAKIL AHMED SHAIKH TO SHAKEEL AHMED ABDUL RAUF SHAIKH AS PER

MEENAKSHI TODI TO MEENAAKSHI JALAN TODI AS PER AFFIDAVIT. CL-821 E

जाहिर नोटीस

मी जाहिर करतो की, फ्लॅट ड्री/६०, माझगाव डॉक एम्लॉईज सरिता को. हौ. सा, विश्वकर्मा नगर, नाहूर रोड, मुलुंड (प) मुंबई- ४०००८० जे यांच्या नावाने असलेले भाग प्रमाण पत्र क्र. ५८, १२५ आणि २०१ यांच्या कडून हरवलेले आहेत. कोणालाही सापडल्यांस त्यांनी सोसायटीच्या कार्यालयात किव्हा वरील फ्लॅट सभासदाकडे परत करावी आज् तारखेपासुन १५ दिवसांच्या आत हरवलेली प्रमाण पत्र परत केली नाहीत तर, त्यांना डुप्लीकेट भाग प्रमाणपत्र जारी करण्यात येतील.

सही/ भास्कर काळे मानद सचिव THE MAZGAON DOCK, **EMPLOYEES SARITA CO.OP.** HSG. SOC. LTD. MULUND (W), **MUMBAI - 400080**

दिनांक : २८-०७-२०२०

HEXAWARE हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेड

नों. कार्यालय: बिल्डिंग १५२, मिलेनियम बिडानेस पार्क, सेक्टर III, ए ब्लॉक, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, महाये, नवी मुंबई - ४००४१०. **ब्रुध्यनी**: ७२२-४१५९ ९५ ९५; **फॅक्स**: ०२२-४१५९ ९५७८ वेबसाईट: www.hexaware.com; ई-मेल: Investori@hexaware.com सीआवएन: L72900MH1992PLC069662

सिक्युरिटीज अँड एक्सबेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ च्या तरतुर्दीनुसार यादारे सूचना देण्यात येत की, २८ जुले, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घोषित केलेल्या रू. २/- च्या प्रत्येक समभागावरील रू. १.५०/- (७५%) च्या दसऱ्या अंतरिम लाभांश २०२० साठी हक्कदार असलेल्या भागधारकांची सूची निर्धारित करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२० ही तारीख निश्चित केली आहे. वरील माहिती नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. (www.nseindia.com), बीएसई लि (www.bseindia.com) ह्या वेबसाईटस् आणि कंपनीची वेबसाईट http://hexaware.com/investors/ वर देखील उपलब्ध आहे.

हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडसाठी

सही/

विकाण : नवी मुंबई दिनांक : जुलै ३०, २०२०

गुंजर मेठी कंपनी सेक्रेटरी



अस्वीकृती

कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या

दाव्यांच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी

नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा

जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी

त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा

सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते.

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा

अधिकृत वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड

केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील

कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या

किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंवा

त्यामधील दाव्यांसाठी भारतात किंवा

परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा

फौजदारी विधी न्यायालयात किंवा

न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक

प्रकाशक, संपादक आणि प्रोप्रायटर यांना

जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व

सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये

नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

झोनल स्ट्रेसड ॲसेट रिकव्हरी मॅनेजमेंट शाखा : मेहेर चेंबर, तळ मजला, डॉ. सुदरलाल बेहल मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुबई–४००००१ दुरध्वनी: ०२२-४३६८३८०७, ४३६८३८०८, फॅक्स: ०२२-४३६८३८०२, ई-मेल: armbom@bankofbaroda.co.in

जोडपत्र IV-ए आणि II-ए [नियम ८(६) आणि ६(२) तरतुदीन्वये] स्थावर मिळकर्तींच्या आणि जंगम मिळकर्तींच्या विक्रीकरिता विक्री सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ६(२) च्या तरतुदी सहवाचता सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये स्थावर मिळकती आणि जंगम मिळकतीच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना याद्वारे सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील नमूद स्थावर आणि जंगम मिळकती बँक ऑफ बडोदाकडे गहाण/भारित असून जिचा प्रत्यक्ष कब्जा बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडे असून ती खालील खात्यासमोर दिलेल्या वसुलीकरीता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वावर विकली जाईल, कर्जटार /हमीटार /तारण मत्ता /थकबाकी /राखीव किंमत /ई-लिलाव टिनांक आणि वेळ, इअर आणि इसारा अनामत रक्कमची तपशिल खालीलप्रमाणे

अ. क्र.	कर्जदार/संचालक आणि हमीदाराचे नाव आणि पत्ता	विक्रीकरिता मिळकर्तीचे वर्णन सह भार काही असल्यास – शूण्य	एकूण थकबाकी	ई लिलावाची तारीख आणि वेळ	(१) राखीव किंमत आणि (२) मिळकतीची इअर रक्कम ३) बोली वाढविण्याची रक्कम १ लाख	कब्जाची स्थिती (सांपार्शिक/ प्रत्यक्ष)	मिळकतीच्या निरिक्षणाची तारिख आणि वेळ, संपर्क व्यक्ती
ζ.	मे. रोल्टा प्रायव्हेट लिमिटेड हमीदार १) मे. रोल्टा इन्फ्रास्ट्रक्चर ॲण्ड टेक्नॉलॉजी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड २) मे. रोल्टा शेअर्स ॲण्ड स्टॉक प्रायव्हेट लिमिटेड ३) मे. आदित्य इन्व्हेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कॉपोरेशन ४) श्री. कमल कृष्णा सिंग ५) मे. रोल्टा इंडिया लिमिटेड	कैलाश कॉलनी, लाला लज्जपत राय मार्ग, मेट्रो पिलर क्र. ९३ समोर (मेन नेहरु प्लेस वाली रोड) नवी दिल्ली- ११००४८ येथे स्थित जमीन क्षेत्र मोजमापित १०२६.६७ चौ.यार्डस किंवा ८५८.४२ चौ.मीटर वर बिल्ट अप फ्री होल्ड रहिवासीत आणि कमर्शिअल मिळकत धारक क्र. ए-५५ (ब्लॉक -ए आणि प्लॉट क्र. ५५) सह सर्व रूफ/टेरेस अधिकार		०४.०९.२०२० स. १३०० ते दु. १५००	१) रु. ५३४१.०० लाख २) रु. ५३४.१० लाख ३) रु. १.०० लाख	प्रत्यक्ष कब्जा	१३.०८.२०२० स. ११.०० ते दु. १.०० श्री. व्हीएमएस राजा एजीएम ०२२-४३६८३८३२ ०२२-४३६८३८०७ ९८८४७७२८९०

दिनांक: २९.०७.२०२० प्राधिकृत अधिकारी ठिकाण : मुंबई

Public Notice

Notice is hereby given by Bassein Catholic Co-Op. Bank Ltd. Holi Branch, Vasai (West), Palghar 401201 that the customers of the branch, Mr. Parsuram Bhikaji Lad and Mr. Ramesh Bhikaji Lad, residing Dwarka Bhavan, Next to Famous Chicken Center, Holi Bazar, Vasai (W), expired on 26/11/2017 and 28/07/2017 respectively. Mr. Hareshwar Lad, specified as heir and executor of the deceased in their registered will at the Office of Joint Registrar, Vasai 6 vide registration Nos. 2276/2017 dated 12/05/2017 and registration Nos. 1818/2017 dated 21/04/2017, have approached the Bank/ Branch with a death claim for balance in Fixed Deposit Nos. DBD/21793/3, DBD/21793/4, DBD/21793/5, DBD/21793/6, DBD/21793/7, DBD/21793/8, MIP/9199/1, MIP/9198/1, and SB accounts No. 17199 (Parshuram B. Lad), SB accounts No.18491 (Ramesh B. Lad) of the deceased holders maintained with the Holi branch. The Bank/ Branch, therefore, invite claim or objection, if any, from others for the settlement of these accounts with Mr. Hareshwar Lad, you may kindly write to Legal Department at Bank's Head Office at Catholic Bank Building, Papdy Naka, Papdy 401207 & Bank's Branch at 'Gharat Wadi, Vasai West, Vasai-Virar, Maharashtra401 201 and / or email to legal@bccb.co.in /holi@bccb.co.in. If the Bank / Branch does not receive any objection or claim with copies of proof to support the Objection/ Claim at branch's above stated address, within a period of 14 days from the publication of this notice, the Bank/ Branch will be at liberty to settle the claim and no further claim or objection from any other person/s

> Bassein Catholic Co-Op. Bank Ltd. Holi Branch

The spirit of Mumbai is now **92** years old!

FREEPRESS NATION | WORLD | POLITICS | SPORTS |

The Family Newspaper

MODEL CO-OP. BANK LTD.

Your Development Partner Since a 100 years/

मॉडेल को-ऑप. बँक लि.

नों. कार्यालय: १४-बी, वत्स हाऊस, जन्मभूमी मार्ग, फोर्ट, मुंबई - ४०००२३ प्रशासकीय कार्यालय: ५०१, सेंट्रल प्लाझा, ५ वा मजला, १६६, सी.एस.टी. रोड, कलिना, सांताक्रझ (पू), मुंबई - ४०००९८

द्.क्र.: २६६५६०७७/२६६५६०७८, फॅक्स : २६६५६०७९, ईमेल : ho@modelbank.in शुद्धिपत्र

दै. नवशक्तीमध्ये २९.०७.२०२० रोजी पान क्र. १३ वर प्रकाशित झालेल्या मॉडेल को–ऑप. बँक

लि. च्या मागणी सूचनेत काही मजकुर अनावधानाने चुकीचा छापला गेला जो कृपा करून खालील

अनु क्र. १ मधील मुदत कर्ज खाते क्र. ३००३/२९४ ऐवजी '३००२/२९४' असे वाचावे. अनु. क्र. १ मधील मुदक कर्ज खाते क्र. ३०२१/१२३ ऐवजी '३०२१/२३' असे वाचावे.

अनु. क्र. ४ मधील मुदत कर्ज खाते क्र. ३००३/३०३ ऐवर्जी '३००२/३०३' असे वाचावे. अनु. क्र. १ मधील मिळकत क्र. १ चा पिनकोड ४०००८० ऐवजी '४०००६८' असा वाचावा. अनु. क्र. १ मधील मिळकत क्र. २ चा पिनकोड ४०००८० ऐवजी '४०००६८' असा वाचावा.

अनु. क्र. २ मधील मिळकतीचा पिनकोड ४०००८० ऐवजी '४०००६८' असा वाचावा.

अनु. क्र. ४ मधील मिळकत क्र. १ चा पिनकोड ४०००८० ऐवजी '४०००६८' असा वाचावा.

अनु. क्र. ४ मधील मिळकत क्र. २ चा पिनकोड ४०००८० ऐवजी '४०००६८' असा वाचावा.

प्राधिकृत अधिकारी मॉडेल को-ऑप. बँक लि.

D*Mart°

ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड हिरानदानी फाऊंदेशन स्कूल समीर, पवई, मुंबई-४०० ०७६ कॉपॉरेट कार्यालय: बी-७२/७२ए, यागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, रोड नं. ३३. कोन: +९१-२२-३३४० ०५००, +९१-२२-७१२३ ०५०० | फॅक्स +९१-२२-३३४० ०५९९ वेबसाईट: www.dmartindia.com | ई-मेल आयडी: investorrelations@dmartindia.com

CIN: L51900MH2000PLC126473 व्हिडीओ कॉन्फरंसिंग (व्हिसी) च्या माध्यमातून /अन्य द्रक शाव्य माध्यमातून (ओएव्हीएम) पार पडणाऱ्या २०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की कंपनी कायदा २०१३ मधील लागू तरतुदी व त्याअंतर्गत बनविलेले नियम आणि भारतीय सिक्युरिटीज व एक्स्चेंज बोर्ड (सुचिबद्धता बंधन आणि प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ सहवाचिता कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे प्रसारित दिनांक ८ एप्रिल २०२०चे परिपत्रक क १४/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२० चे परिपत्रक क १७/२०२० आणि ५ मे २०२०चे परिपत्रक क्र २०/२०२० (यानंतर सामुदायिकरित्या 'एमसीए परिपत्रके' म्हणून संबोधित) अनुपालनार्थ ॲव्हेन्यू सुपरमार्टस लिमिटेड ('कंपनी')च्या सभासदांची २०वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') मंगळवार दिनांक १ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० (भारतीय प्रमाणवेळेनुसार) व्हिसी /ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएम सूचनेत नमुद्र केलेल्या कामकाजासाठी आयोजित करण्यात आली आहे. सभासदांना एजीएम मध्ये व्हिसी /ओएव्हीएमच्या माध्यमातून उपस्थित राहण्याची किंवा एनएसडीएलच्या इ-मतदान यंत्रणेद्वारे वेबकास्टच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित एजीएम पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रजीएमसूचना व वा वार्षिक अहवाल पाठविणे

एमसीए परिपत्रके व सेबीद्वारे दिनांक १२ मे २०२० रोजी वितरीत परिपत्रक क्रमांक सेबी/एवओ/सीएफडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ यांच्या अनुपालनार्थ एजीएमची सूचना व आर्थिक वर्ष २०१९-२०चा वार्षिक अस्वाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना पाठविण्यात येईल ज्यांचे इमेल पत्ते कंपनीचे शेयर टान्स्फर एजंट /डिपॉझिटरीजकडे नोंदविलेले आहेत. एजीएमची सूचना व आर्थिक वर्ष २०१९-२०चा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.dmartindia.com वर आणि बीएसई लिमिटेड व एनएसई लिमिटेड यांच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com यांसारख्या स्टॉक एक्स्चेंज वेबसाईटवर तसेच एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com

वेबसाईटवर देखील उपलब्ध असेल. २) इमेल पत्ते नोंदविण्याची /अद्ययावत करण्याची पद्धती

सभासदांनी आपले इमेल पत्ते नोंदविलेले नसल्यास, डिपॉझिटरीजकडे इलेक्टॉनिक पद्धतीने समभाग धारण करणाऱ्या सभासदांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे नोंदवावेत आणि भौतिक स्वरूपातील समभाग धारण करणाऱ्या सभासदांनी त्यांच्या फोलियो क्रमांकाचे तपशील पेंनकार्डच्या स्वसाक्षांकित प्रतीसोबत investorrelations@dmartindia.com येथे किंवा लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना rnt.helpdesk@linkintime.co.in येथे लिहन नींदवावेत

३) इ-मतदानाद्वारे मतदानाचा हक बजाविण्याची पद्धती

सभासदांना एजीएम सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर आपले मत देता यावे यासाठी दूरस्थ इ-मतदान सुविधा पुरविण्यासाठी कंपनीने एनएसडीएलमार्फत सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. याव्यतिरिक्त दूरस्थ इ-मतदानाद्वारे आपले मत न दिलेल्या सभासदांसाठी कंपनी एजीएमदरम्यान इ-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. इ-मतदानाद्वारे मतदानासाठी लॉगीन प्रमाणपत्रे (तपशील) सभासदांना उपरोक्त पद्धतीने आपले इमेल पत्ते यशस्वीरित्या नोंदविल्यानंतर इमेलद्वारे पाठविले जातील. इमेल प्राप्त न होणारे सभासद किंवा ज्यांचे इमेल पत्ते कंपनीचे शेयर ट्रान्स्फर एजंट /डिपॉझिटरीजकडे नोंदविलेले नाहीत ते एजीएम सूचनेतील नोंदीमधील सूचना अनुसरून त्यांचे लॉगीन प्रमाणपत्रे (तपशील) निर्माण (जनरेट) करावेत.

सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएम सूचनेतील सर्व नोंदी लक्षपूर्वक वाचाव्यात, विशेषकरून, एजीएममध्ये सहभागी होण्यासंबंधी सूचना, दूरस्थ इ–मतदानाद्वारे आणि एजीएमदरम्यान इ-मतदानाद्वारे मतदानाची पद्धती.

> संचालक मंडळाच्या आदेशानुसार ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड करिता कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन अंगिकृत)

ई–निविदा सूचना क्रमांक/०५/सन २०२०–२०२१						
अ. क्र.	कामांचे नाव	अंदाजित रक्कम रुपये				
१	जालना औद्योगिक क्षेत्र रस्ते देखभाल व दुरुस्ती अंतर्गत अतिरिक्त जालना औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. १ए २ व टप्पा क्र. ३ मध्ये वृक्षारोपन करणे व अतिरिक्त जालना औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. १ए २ व टप्पा क्र. ३ मधील झाडांची देखभाल व दुरुस्ती करणे व अनुषंगिक कामे.	रु. ४१,३६,५४०.००				
7	औरंगाबाद व चिकलठाणा औद्योगिक क्षेत्र निवासी व अनिवासी इमारतीची देखभाल व दुरुस्ती अंतर्गत मऔविम च्या इमारतीची साफसफाई करणे.	रु. ३८,५७,१२४.००				
æ	वाळुज औद्योगिक क्षेत्र मध्यवर्ती पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती वार्षिक देखभाल व दुरुस्ती अंतर्गत चिकलठाणा फिडर लाईन ची देखभाल व दुरुस्ती करणे.	रु. ३६,७२,४००.००				
8	लातुर पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती लातुर जलशुध्दीकरण केंद्र येथे मायक्रोप्रोसेसर बेस्ड डिजीटल वायरलेस इंडीकेटरसह मॉनिटरींग सिस्टीमचा पुरवठा करुन कार्यान्वित करणे.	रु. ३३,३४,६००.००				
ų	धुळे, नरडाणा व चाळीसगाव औद्योगिक क्षेत्र रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती अंतर्गत सन २०१९-२०२० मध्ये लावलेल्या झाडांची देखभाल व दुरुस्ती करणे.	रु. २०,७३,९८२.००				
ĸ	नवापूर (विकास केंद्र) औद्योगिक क्षेत्रातील अनिवासी इमारत व पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती विश्रामगृह व कार्यालयाच्या हाऊसिकपींगची सेवा पुरविणे व नवापूर औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती, पंप चालविण्यासाठी सेवा पुरविणे व इतर कामे करणे.	रु. १९,१५,३८०.००				
O	जालना औद्योगिक क्षेत्र रस्ते देखभाल व दुरुस्ती अंतर्गत अतिरिक्त जालना औद्योगिक क्षेत्र. टप्पा क्र. १ व २ मधील रस्त्यावरील खड्डे भरणे.	रु. १६,१९,८००.००				
د	मध्यवर्ती पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती वाळुज उदंचन केंद्र ब्रम्हगव्हाण व जलशुध्दीकरण केंद्र वाळुज येथील VT पंपाची दुरुस्ती व वार्षिक देखभाल करणे.	रु. १६,९२,७८४.००				
8	भुसावळ विकास केंद्र पथदिवे देखभाल व दुरुस्ती भुसावळ औद्योगिक क्षेत्रातील पथदिव्यांची एका वर्षासाठी वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे.	रु. १६,५२,३५७.००				
१०	कृष्णुर औद्योगिक क्षेत्र कृष्णुर औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त कमर्शिअल लेआऊटमध्ये लघुदाब विद्युत वाहिन्या व DTC चा पुरवठा करुन कार्यान्वित करण्याची कामे करणे.	रु. १२,०३,१०३.००				
११	धुळे औद्योगिक क्षेत्रातील पथदिव्यांची देखभाल - दुरुस्ती पथदिव्यांची	रु. १०,५५,२६२.००				

या वरील कामाकरिता योग्य त्या वर्गामध्ये नोंदणीकृत कंत्राटदाराकडून काम क्र. १ ते १५ करिता ई निविदा बी-१/बी-२/सी/डी नमुन्यात मागविण्यात येत आहेत. मान्यताप्राप्त कंत्राटदारांना काम क्र. १,२,३,४ करिता दि. ०५/०८/२०२० ते दि. १९/०८/२०२० तसेच काम क्र. ५,६,७,८,१५ करिता दि. ३१/०७/२०२० ते दि. १४/०८/२०२० तसेच काम क्र. ९,१०,११,१२,१३,१४ करिता दि. ०३/०८/२०२० दि. १७/०८/२०२० या दरम्यान निविदा भरता येतील. याबाबतची सविस्तर माहिती महामंडळाच्या www.midcindia.org (औरंगाबाद झोन) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. निविदा सूचना अगर निविदा सुचनेतील कोणताही भाग कोणतीही पुर्व सूचना न देता रद्य करण्याचा अथवा राखून ठेवण्याचा तसेच



राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर

मुंबई येथील खंडपीठ

सीपी (सीएए)/९५०/(एमबी)/२०२०

शी संबंधित

सीए(सीएए)/१०००(एमबी)/२०२०

कंपनी कायदा २०१३ (२०१३ च्या १८) अंतर्गत प्रकरण;

कंपनी अधिनियम २०१३ आणि कलम २३० ते २३२ मधील च्या इतर लागू तरतुदी आणि त्यानुसार वेळोवेळी

लागु केलेले नियमांच्या अंतर्गत प्रकरण;

स्नोव्हेज लाँड्र आणि ड्रायक्लिनर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि फोर सीझन्स ड्रायक्लिनिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड

ट्रान्स्फरर कंपन्यांच्या आणि ज्योती फॅब्रीकेअर सर्विसेस लिमिटेड, ट्रान्स्फरी कंपनी आणि त्यांच्या संबंधित

समभागधारक यांच्या विलिनीकरणाच्या प्रकरणात

याचिकेची सुचना

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ मधील इतर लागू तरतुदींनुसार स्नोव्हेज लाँड्रर्स आणि ड्रायक्लिनर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि

फोर सीझन्स ड्रायक्लिनिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ट्रान्स्फरर कंपनी च्या आणि ज्योती फॅब्रीकेअर सर्विसेस लिमिटेड, ट्रान्स्फरी कंपनी आणि

त्यांच्या संबंधित समभागधारक यांच्या विलिनीकरणाच्या प्रकरणात समाविष्ट प्रस्तावित व्यवस्था मंजूर करण्याच्या आदेशासाठी याचिका सादर

केली होती जी २० जुलै, २०२० रोजी सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठाद्वारे दाखल करण्यात अली होती. सदर

जर आपण सदर याचिकेच्या विरोधात जाण्यास इच्छक असल्यास याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस

अगोदर आपल्या किंवा आपल्या विकलांद्वारे सही केलेली आपल्या निवेदनाची सचना याचिकाकर्त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडे पाठिवणे

याचिकेची प्रत कोणीही व्यक्तीला आवश्यक असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर याचिकाकर्त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे

राठी आणि असोसिएटस्करिता

याचिकाकर्त्यांसाठी अधिकृत प्रतिनिधी

ए-३०३, प्रथमेश, रघुवंशी मिल्स कंपाऊंड

इमेल : hsk@rathiandassociates.com

११-१२, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३

कंपनी सचिव

हिमाशू एस. कामदार

याचिका १४ ऑगस्ट २०२० रोजी कंपनी प्रकरणे घेणाऱ्या न्यायाधिकरणासमोर सुनावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे.

आवश्यक आहे तसेच विरोधाची कारणे किंवा शपथपत्राची प्रत अशा सूचनेसह पाठविणे आवश्यक आहे.

कायदा १९५६ नुसार स्थापित कंपनी आहे, जिचे नोंदणीकृत कार्यालय) ...याचिकाकर्ता कंपनी १/ द्वितीय ट्रान्स्फरर कंपनी

नुसार स्थापित कंपनी आहे, जिचे नोंदणीकृत कार्यालय उजाला हाऊस,) ...याचिकाकर्ता कंपनी २/ ट्रान्स्फरी कंपनी

फोर सीझन्स ड्रायक्लिनिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी कंपनी)

उजाला हाऊस, रामकृष्ण मंदिर रोड, कोंडीविटा, अंधेरी (पूर्व), मुंबई - 💛

ज्योती फॅब्रीकेअर सर्विसेस लिमिटेड, ही कंपनी कंपनी कायदा १९५६

रामकृष्ण मंदिर रोड, कोंडीविटा, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०५९.)

सीआयएन : यु१७१२०एमएच२००८पीएलसी१८०२४६ आहे.

पुरविण्यात येईल.

दिनांकित २७ जुलै २०२०.

४०० ०५९. सीआयएन : यु९३०१०एमएच२००२पीटीसी२४६८३८ आहे.

वसली विभाग : एसव्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू मार्ग, वाकोला, सांताकूझ (पू), मुंबई. द्र. क्र. ७१९९९९२८/७१९९९७०/७१९९९८०

विक्रीसाठी जाहीर सूचना

''जशी आहे जेथे आहे आणि जे काही आहे तत्त्वा'' वर मालमत्तांची विक्री

(सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्ता)

खाली सही करणार अधिकृत अधिकारी एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पूर्वीचे नाव शामराव विव्रुल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यांनी सरफेसी कायद्याच्या कलम १३(४) नुसार, सहवित्त सदस्य म्हणून / आणि इतर सहवित्त सदस्याच्या वतीने म्हणजे वँक

आफ बडादा, शिवाजा पाक शाखा (1लंड बक) यांना खालाल मालमत्ता ताब्यात घतल्या आहत.					
कर्जदाराचे नाव	मे. फ्लेक्स आर्ट फॉईल लिमिटेड				
	एसव्हीसी को ऑप.बँक लि. रु. २१,७४,६२,४८४.६१ (रुपये एकवीस कोटी चौऱ्याहत्तर लाख बासस्ट				
येणे असलेली रक्कम	हजार चारशे चौऱ्याऐंशी, पैसे एकसष्ठ फक्त), ज्यामधे कॅश क्रेडिट खात्यावरील दिनांक ३१.१२.२०१६ रोजी				

खात्यावरील दिनांक ३१.१२.२०१६ रोजी येणे (सहवित्त योजनेतील बँकेचा हिस्सा) हिस्सा दिनांक ०१.०१.२०१७ पासूनच्या करारातील दरानुसार व्याजासह रु.१६,७७,९४,०२२.६१ (रुपये सोळा कोटी सत्त्याहतर लाख चौ-याण्णव हजार बावीस, पैसे एकसष्ठ फक्त) या रकमेचा समावेश आहे व बँक ऑफ बडोदा: दि.३१.१०.२०१६ रोजी कॅश क्रेडिट खात्यावरील येणे रक्कम रु. १२,९६,८८,८४२.०० (रुपये बारा कोटी शहाण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे **बेचाळीस फक्त)** अधिक संपूर्ण रक्कम भरण्याचे तारखेपर्यंतचे व्याज, नोटीस व अन्य लीगल खर्च, आकार इ. कृपया नोंद घ्यायी की येणे रकमेचा हिशेब करताना त्या वेळची देणे रक्कम काढताना गहाण मिळकतीच्या विक्रीमधून या खात्यावर जमा होणारी रक्कम विचारात घेतली जाईल.

एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, वसूली विभाग, एसव्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू मार्ग, वाकोला,

सांताकूझ (प्), मुंबई ४०० ०५५

मालमत्तांचे ठिकाण व तपशील	राखीव किंमत (लाखात)	मिळकत पाहणीची तारीख व वेळ	वयाणा रक्कम (लाखात)	निविदा व लिला उघडण्याची तारीख व वेळ
अ) लीज होल्ड प्लॉट अ. क्र.२९, क्षेत्रफळ १००० चॉ. मि., आणि ब) फ्लंक्स आर्ट फॉईल प्रा. लि., आताची फ्लंक्स आर्ट फॉईल लिमिटेड यांना अलॉट झालेला, कोर्लिम गांव पंचायतीच्या हद्दीतील, ता. व उप जिल्हा इल्हास, उत्तर गोंवा, गोंवा राज्य येथील स. नं. ४ (भाग) वरील जी जमीन पणजी नोंदणी कार्यालयात बी ५३ (नवी) पुस्तकातील क्र.२००५९, पृष्ट क्र.१३७ (मागील बाजू) वर नोंदलेले व तालुका महसूल कार्यालय पणजी येथे नोंदलेल्या जमीनीवरील कोर्लिम इंडस्ट्रीयल इस्टेट, मधील डी ३/९ या क्रमांकाची फॅक्टरी शेड. यासी चतुःसीमा पुढीलप्रमाणे. पूर्वेसः जीआयडीसी अंतर्गत रस्ता, पश्चिमेसः शेड नं. डी २/९९ व सदर प्लॉट क्र.५०, उत्तरेसः प्लॉट क्र.३९ व डी३/९९ ही शेड व दक्षिणेस प्लॉट क्र.२८, व शेड क्र.डी३/८	44.60	०६.०८.२०२० स. १०.३० वा. ते दु. २.३० वा.	4.40	१८.०८.२०२० स. ११.०० वा
क) प्लॅट, मशीनरी व त्यावर असलेले सर्व प्रकारचे फिटींग (इन्स्टॉलेशन)	४.५६		0.88	

ह्या जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्ती यानुसारच व विहीत नमुन्यातील निविदा अर्जानुसारच विक्री केली जाईल. अधिक

तपशील व निविदा नम्ना अर्ज बँक कॉर्पोरेट कार्यालयाच्या वरील पत्त्यावर उपलब्ध होतील. कृपया नोंद घ्यावी की इच्छुक बोलीदाराने संपूर्ण मिळकत, म्हणजे जमीन, इमारत, प्लेंट व मशीनरी यासाठी बोली प्रस्ताव सादर

करावयाचा आहे. वरील प्रत्येक मिळकतीच्या इच्छुक खरेदीदाराने आपले निविदा प्रस्ताव विहीत नमुन्यातच वेगवेगळ्या सीलबंद लिफाफ्यातून सादर करावयाचे आहेत. निविदा लिफाफ्यासोबत रू. १००० / - (परत न मिळणारे) डिमांड ड्राफ्ट अथवा पे ऑर्डरने टेंडर फी म्हणून व बोली रकमेच्या १०% इतकी रक्रम बयाणा ठेव म्हणून पे ऑर्डर किंवा डिमांड डाफटने जमा करावयाची असून हे डाफ्ट/पे ऑर्डर एसव्हीसी को-ऑप.बँक लि. यांचे नावे काढलेले असावेत व मुंबई येथे देय असावेत. सदर भरणा बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या

वरील पत्यावर ठेवलेल्या 'टेंडर बॉक्स'मध्ये दिनांक १८.०८.२०२० रोजी स. १०.०० वाजेपूर्वी जमा करावयाचे आहेत. निविदा बँकेच्या वाकोला येथील कॉर्पोरेट कार्यालयात वर उल्लेखिलेल्या (शेड्यूल्डनुसार) वेळेनुसार होईल.

निविदा उघडण्याचे वेळी कर्जदार, संबंधित बोलीदार, जामीनदार व तारण मिळकतीचे मालक अथवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राह शकतील. विक्री करण्याची पध्दत निवडण्याचा, त्यासंबंधात निर्णय घेण्याचा, प्रस्ताव मागविणे त्यावर बोलीदारांशी वाटाघाटी करणे व मिळकतीची अधिकाधिक विक्री किंमत मिळविणे इत्यादीचे संपूर्ण अधिकार बँकेचे अधिकृत अधिकारी यांना आहेत, त्यामुळे कर्जदार/जामीनदार यांनी स्वत: समक्ष किंवा आपल्या अधिकृत प्रतिनिधीद्वारा लिलावावेळी उपस्थित रहावे.

यशस्वी बोलीदाराने मिळकत आपले नावावर चढवून घेण्यासाठी आवश्यक असलेली स्टॅंप ड्यूटी, नोंदणी फी, प्रासंगिक खर्च, कायद्याप्रमाणे लागू असलेला मिळकतीच्या सौंदा रक्रमेच्या १% टी.डी.एस. /जी.एस.टी. इ. स्वत:च्या खर्चाने भरावयाचे आहे. मालमत्तेमधील फॅक्टरीची किंमत वेगळी असेल आणि त्याला लागू असलेला टीडीएस वेगळा भरावा लागेल. इतर कायदेशीर थकीत जसे विजबिलाची थकबाकी, वॉटर चार्जस आणि मेंटेनन्स चार्जस व इतर कोणतीही सेवा पुरवठादाराची थकीत असल्यास यशस्वी बोलीदाराने भरावयाची आहेत. बँक (तारणावर कर्ज देणारी) तारण स्थावर जंगम मिळकतीबाबतच्या कोणत्याही परवानग्या, मंजुऱ्या मिळवून देण्याची हमी देत नाही.

कोणतीही बोली अथवा सर्व बोली नाकारण्याचा अधिकार बँकेकडे राखीव असून त्यासाठी कोणतेही कारण देणे बँकेवर बंधनकारक नाही. जर काही कारणाने सर्व बोली नाकारल्या गेल्या तर बँक कोणत्याही बोलीधारकाशी चर्चा करून किंवा बोलीदार अथवा अन्य कुणाशी खाजगी चर्चेंद्वारे (प्रायव्हेट नेगोसिएशन) मिळकत विकू शकते

मुख्य कर्जदार/जामिनदार / गहाण मिळकतदार यांना या द्वारे सूचित करण्यात येते की त्यांनी संबंधित दस्तावेज/कागदपत्रे, चीजवस्तु इ. मुदतीमध्ये अधिकृत अधिकारी यांना पूर्व सूचना देऊन ताब्यात घ्यावी अन्यथा सदर कागदपत्रे व वस्तुंची विल्हेवाट लावणे बँकेस भाग पडेल याची नोंद घ्यावी.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ६(२) व नियम ८(६) अन्वये प्रमुख कर्जदार / जामिनदार / गहाण मिळकतदार यांना नोटीस देण्यात येते की जर मुदतीत संपूर्ण रक्कम भरूण कर्ज खाते बंद न केल्यास वरील नमूद तारण मिळकत नियमानूसार विकण्यात येईल.

१०. मिळकत जशी आहे तशी व जे काही आहे ते या तत्वावर विक्री करण्यात येत असल्याने मिळकतीच्या मालकीसंबंधातील अधिक माहिती ही इच्छुक बोलीदाराने स्वत: मिळवायची आहे. ११. कर्जदार/जामिनदार/गहाण मिळकतदार यांचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३, उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येत

आहे, ज्यात सदर मिळकतीचा बोजा उतरवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या कालावधीचा निर्देश आहे.

१२ जर काही वाद उद्भवल्यास तो मुंबई न्यायक्षेत्रातच असेल. १३. कृपया आमच्या www.svcbank.com या वेब साईटला भेट द्या

ठिकाण : गोवा (मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा) दिनांक :३०.०७.२०२०

सही/-(अधिकृत अधिकारी)

epaper. freepressiournal in

ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या NOTE

I HAVE CHANGED MY NAME FROM RAMESSH ASSANDAS KRIPLANI TO RAMESH ASSANDAS KRIPALANI AS PER

CL-620 B I HAVE CHANGED MY NAME FROM SANGEETA RAMESSH KRIPLANI TO

BAWASHA AS PER DOCUMENTS FOR ALL

GAZETTE NO: M-19175641 DATED:

I HAVE CHANGED MY NAME FROM NATASHA ARSHAD HUSSAIN TO NATASHA FERNANDES AS PER GOVT. OF

I HAVE CHANGED MY NAME FROM AMREENBANOO ANIS ANSARI TO AMREENBANO SHAKEEL SHAIKH AS PER CL-821 A

DOCUMENTS. CL-821 B I HAVE CHANGED MY NAME FROM MOINUDDIN SHAHABUDDIN ANSARI TO

MOINUDDIN MOHAMMED SHAHABUDIN ANSARI AS PER AFFIDAVIT. CL-821 C I HAVE CHANGED MY NAME FROM HARVIDER SINGH MAKKAR TO HARVINDER KAUR MAKKAR AS PER AFFIDAVIT. CL-821 D I HAVE CHANGED MY NAME FROM

नावात बदल

माझे जुने नाव ''किशोर शंकर ठाकूर बदलून'' नविन नाव 'प्रकाश शंकर ठाकूर" झाले आहे महाराष्ट्र गॅझेट एम१९१२६०१९

CL-637

MAKERS

प्राधिकृत अधिकाऱ्यांशी दु. क्र. ०२२-४३६८३८०१.

मेकर्स लॅंबोरेटरीज लिमिटेड नोंद. कार्यालय : ५४ डी, कांदिवली इंडस्ट्रिअल इस्टेट, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७,

दूर. (०२२) २८६८८५४४ ई-मेल : investors@makerslabs.com संकेतस्थळ : www.makerslabs.com सीआयएन : एल२४२३०एमएच१९८४पीएलसी०३३३८९

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन २९ सहवाचता रेग्युलेशन ४७ अन्वये याद्वारे सूचना देण्यात येते की, वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या ३० जून, २०२० रोजी संपलेल्या १ ल्या तिमाहीसाठी कंपनीच्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना इतर बाबींसह पटलावर घेण्यासाठी बुधवार १२ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्या संचालक

मंडळाची सभा घेण्यात येणार आहे. सदर सूचना कंपनीचे संकेतस्थळ म्हणजेच (www.makerslabs.com) आणि कंपनीचे शेअर्स सूचीबध्द असलेल्या स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) वर उपलब्ध आहे. मंडळाच्या आदेशानुसार

मेकर्स लॅबोरेटरीज लिमिटेड करिता ख्याती दनानी कंपनी सचिव मुंबई जुलै २९,२०२० एसीएस २१८४४

will be entertained.

ई-निविदा सूचना क्रमांक/०५/सन २०२०-२०२१						
अ. क्र.	कामांचे नाव	अंदाजित रक्कम रुपये				
१	जालना औद्योगिक क्षेत्र रस्ते देखभाल व दुरुस्ती अंतर्गत अतिरिक्त जालना औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. १ए २ व टप्पा क्र. ३ मध्ये वृक्षारोपन करणे व अतिरिक्त जालना औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. १ए २ व टप्पा क्र. ३ मधील झाडांची देखभाल व दुरुस्ती करणे व अनुषंगिक कामे.	रु. ४१,३६,५४०.००				
२	औरंगाबाद व चिकलठाणा औद्योगिक क्षेत्र निवासी व अनिवासी इमारतीची देखभाल व दुरुस्ती अंतर्गत मऔविम च्या इमारतीची साफसफाई करणे.	रु. ३८,५७,१२४.००				
¥	वाळुज औद्योगिक क्षेत्र मध्यवर्ती पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती वार्षिक देखभाल व दुरुस्ती अंतर्गत चिकलठाणा फिडर लाईन ची देखभाल व दुरुस्ती करणे.	रु. ३६,७२,४००.००				
Х	लातुर पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती लातुर जलशुध्दीकरण केंद्र येथे मायक्रोप्रोसेसर बेस्ड डिजीटल वायरलेस इंडीकेटरसह मॉनिटरींग सिस्टीमचा पुरवठा करुन कार्यान्वित करणे.	रु. ३३,३४,६००.००				
ų	धुळे, नरडाणा व चाळीसगाव औद्योगिक क्षेत्र रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती अंतर्गत सन २०१९-२०२० मध्ये लावलेल्या झाडांची देखभाल व दुरुस्ती करणे.	रु. २०,७३,९८२.००				
Ę	नवापूर (विकास केंद्र) औद्योगिक क्षेत्रातील अनिवासी इमारत व पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती विश्रामगृह व कार्यालयाच्या हाऊसिकपींगची सेवा पुरविणे व नवापूर औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती, पंप चालविण्यासाठी सेवा पुरविणे व इतर कामे करणे.	रु. १९,१५,३८०.००				
9	जालना औद्योगिक क्षेत्र रस्ते देखभाल व दुरुस्ती अंतर्गत अतिरिक्त जालना औद्योगिक क्षेत्र. टप्पा क्र. १ व २ मधील रस्त्यावरील खड्डे भरणे.	रु. १६,१९,८००.००				
۷	मध्यवर्ती पाणी पुरवठा योजना देखभाल व दुरुस्ती वाळुज उदंचन केंद्र ब्रम्हगव्हाण व जलशुध्दीकरण केंद्र वाळुज येथील VT पंपाची दुरुस्ती व वार्षिक देखभाल करणे.	रु. १६,९२,७८४.००				
9	भुसावळ विकास केंद्र पथिदवे देखभाल व दुरुस्ती भुसावळ औद्योगिक क्षेत्रातील पथिदव्यांची एका वर्षासाठी वार्षिक देखभाल व दुरुस्ती करणे.	रु. १६,५२,३५७.००				
१०	कृष्णुर औद्योगिक क्षेत्र कृष्णुर औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त कमर्शिअल लेआऊटमध्ये लघुदाब विद्युत वाहिन्या व DTC चा पुरवठा करुन कार्यान्वित करण्याची कामे करणे.	रु. १२,०३,१०३.००				
११	धुळे औद्योगिक क्षेत्रातील पथिदव्यांची देखभाल - दुरुस्ती पथिदव्यांची सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्ती करणे.	रु. १०,५५,२६२.००				
१२	चिकलठाणा औद्योगिक क्षेत्र रस्ते देखभाल व दुरुस्ती अंतर्गत खुली जागा क्र. २२ मधील झाडांची वार्षिक देखभाल करणे	रु. ६,१५,६६७.००				
१३	धुळे औद्योगिक क्षेत्र व चाळीसगाव, नरडाणा व नवापुर औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती ॲलमचा पुरवठा करणे.	रु. ४,२९,६७६.००				
१४	पैठण औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा देखभाल व दुरुस्ती अंतर्गत जलशुध्दीकरण केंद्रातील दोन क्लोरिनेटरसाठी दोन वर्षासाठी स्पेअर पार्टचा पुरवठा करणे व त्याची देखभाल करणे.	रु. ३,२५,९००.००				
१५	वाळुज औद्योगिक क्षेत्र रस्ते देखभाल व दुरुस्ती अंतर्गत गणपती विसर्जन विहिरीची दुरुस्ती व गाळ काढणे.	रु. २,३५,९२५.००				

सुधारणा करण्याचा हक्क म.औ.वि. महामंडळाने राखुन ठेवला आहे.

दिनांक: २९.०७.२०२०

स्थळ: ठाणे